

तारीख _____

ग्राहक तपशील		
नाव:	कर्ज खाते क्रमांक:	
पत्ता:		
शहर:	पिन कोड:	मोबाईल क्रमांक:
दूरध्वनी क्रमांक:	ईमेल id:	

जनसांख्यिकीय बदल		
पत्त्यातील बदल <input type="checkbox"/>	ईमेल id मध्ये बदल <input type="checkbox"/>	संपर्क क्रमांकमध्ये बदल <input type="checkbox"/>
सादर करण्यात आलेला Id/पत्त्याचा पुरावा:		कालबाह्यता तारीख:

डिलिवरेबल्स संबंधित		
स्वागत पत्र <input type="checkbox"/>	कर्जफेडीच्या तरतुदीचे वेळापत्रक <input type="checkbox"/>	व्याज प्रमाणपत्र <input type="checkbox"/>
खात्याचे विवरण <input type="checkbox"/>	कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीचे विवरण <input type="checkbox"/>	दस्तऐवजांची यादी <input type="checkbox"/>
कागदपत्रांची प्रत <input type="checkbox"/>	क्लोज्ड लोन्ससाठी NOC <input type="checkbox"/>	इतर NOC's <input type="checkbox"/>

पेमेंट संबंधित		
आंशिक पेमेंट <input type="checkbox"/>	क्लोझर पेमेंट/कॅसलेशन <input type="checkbox"/>	EMI पेमेंट <input type="checkbox"/>
बारुन्स आणि लेट पेमेंटसाठी पेनल्टी <input type="checkbox"/>	रिपेमेंट बँक बदल <input type="checkbox"/>	इतर <input type="checkbox"/>

कर्जाचे क्लोझर		
स्वयंनिधी पोषित <input type="checkbox"/>	शिल्लक हस्तांतरण <input type="checkbox"/>	मालमत्ता/वाहन विक्री <input type="checkbox"/>
लोन क्लोझर/शिल्लक हस्तांतरणाचे कारण:		
शिल्लक हस्तांतरण तपशील: इतर बँक/FI _____ द्वारे ऑफर केलेला ROI बँकेचे/FI चे नाव _____		

पेमेंटचा तपशील येथे नमूद करण्यात यावा		
पेमेंट पद्धत <input type="checkbox"/>	चेक <input type="checkbox"/>	कॅश <input type="checkbox"/>
	DD <input type="checkbox"/>	
चेक/DD: रु. _____ चेक/DD क्रमांक _____ चेकची तारीख _____ जमा करण्याची तारीख _____		
बँकेचे नाव _____ या स्लिप क्रमांकामध्ये पैसे द्या: _____ UTR (NEFT/RTGS पेमेंट) _____		

इतर		
DD सुधारणा/पुन्हा जारी करणे <input type="checkbox"/>	PMAY संबंधित <input type="checkbox"/>	विमा रद्द करणे <input type="checkbox"/>
विम्याचा दावा <input type="checkbox"/>	प्रक्रिया शुल्क संबंधित <input type="checkbox"/>	परतावा संबंधित <input type="checkbox"/>
EMI डेबिट झाला नाही <input type="checkbox"/>	ROI संबंधित <input type="checkbox"/>	कर्ज नाकारणे <input type="checkbox"/>
मालमत्ता दस्तऐवज संकलन (क्लोज्ड लोन्स) <input type="checkbox"/>		दस्तऐवज सादर करणे <input type="checkbox"/>
MODT संबंधित <input type="checkbox"/>	इतर <input type="checkbox"/>	

ग्राहकाची स्वाक्षरी _____

शाखा अधिकाऱ्याची स्वाक्षरी _____

ग्राहकाला पावती:

सेवा विनंती क्रमांक _____

तारीख: _____

आम्हाला तुमच्या a/c वर _____/_____ साठी विनंती प्राप्त झाली आहे.

आम्हाला त्यासाठी, रु. _____ चे पेमेंट/_____ रु. _____

चा चेक/DD क्रमांक _____/कॅश मिळाला आहे.

शाखेचे सील

CSO चे नाव: _____

CSO ची स्वाक्षरी: _____

भाग (ट्रांशे) वितरण विनंती

वितरित केली जाणारी रक्कम:	यांच्या नावाने:	
पेमेंट पद्धत:	DD /NEFT देय ठिकाण:	भाग (ट्रांशे) क्रमांक:

आंशिक प्रीपेमेंट

आंशिक पेमेंट: माझ्या कर्जाच्या नोंदीमधील माझी मूळ थकबाकी कमी करण्यासाठी आंशिक पेमेंट करण्याचा माझा/आमचा हेतू असल्याने, कृपया, दिनांक _____ रोजी, चेक क्र. _____ द्वारे काढलेल्या रु. _____ चे माझे पेमेंट स्वीकारण्यात यावे आणि पुढील अटींसह त्याचे पुनर्नियोजन करून पुढील प्रक्रिया करण्यात यावी

कमी होत जाणारे EMI आणि अस्तित्वमान (टेनर) स्थिर ठेवण्यात यावे कमी होत जाणारे अस्तित्वमान (टेनर) आणि EMI स्थिर ठेवण्यात यावे

कर्जाच्या पुनर्नियोजनासाठी माझी/आमची विनंती स्वीकारणे, हे इक्विटास बँकेच्या एकमेव विवेकबुद्धीनुसार आहे. कर्ज खाल्यात केलेले कोणतेही अंशिक पेमेंट हे, काही असेल तर, प्रथम प्रलंबित हप्त्यांमध्ये समायोजित केले जाईल आणि फक्त शिल्लक रक्कम मुदलामध्ये समायोजित केली जाईल. मंजूर अटी आणि शर्तीनुसार आंशिक पेमेंट शुल्क लागू होईल.

परतफेडीची पद्धत/NACH रीसबमिशनमध्ये बदल

कॅप्शन केलेल्या कर्जाच्या संदर्भात, मी/आम्ही, माझ्या विद्यमान परतफेडीच्या पद्धतीपासून सुधारित पद्धतीमध्ये EMIs भरण्याच्या सूचना बदलू इच्छितो.

NACH स्थायी सूचना NACH रीसबमिशन/क्युरिंग

सुधारित परतफेड तपशील

बँकेचे नाव _____ बँक खाते क्रमांक _____

सुरक्षा चेक क्रमांक _____ र्वॅप चार्जेस रु. _____ या बँकेवर काढलेले दिनांकित _____

मला/आम्ही जागरूक आहोत आणि खालील बाबी स्वीकारतो,

- मला/आम्हाला या बाबीची जाणीव आहे की, यशस्वी ACH नोंदणीनंतरच्या हप्त्याच्या देय तारखेपासून बँकेच्या रेकॉर्डवर सुधारित सूचनांचा परिणाम होईल.
- की, इक्विटास बँकेला, कर्ज खाल्यातील सुधारित सूचना सक्रिय करण्यासाठी 25 दिवस लागतील. जर पुढील हप्ते त्या तारखेपूर्वी थकले झाले तर, इक्विटासकडे आधीच नोंदवलेल्या विद्यमान परतफेडीच्या सूचना, पेमेंटसाठी सादर केल्या जातील.
- कॅश न केलेले पोस्ट-डेटेड चेक/सिक्युरिटी चेक डिफेस केले जातील आणि ते, तसेच ठेवले जातील. परतफेडीसाठी सुरुवातीला सादर केलेले विद्यमान चेक, मला/आम्हाला परत केले जावेत अशी माझी/आमची इच्छा असल्यास, मला/आम्हाला या अर्जाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत विनंती करणे आवश्यक आहे. या कालावधीत आम्ही तुमच्याकडून उत्तर मिळाले नाही तर, प्रारंभी दाखल केलेले विद्यमान चेक, नाश करण्यात येतील.

टिप्पण्या/इतर विनंत्या

ग्राहकाची स्वाक्षरी _____

शाखा अधिकाऱ्याची स्वाक्षरी _____

ग्राहकाला पावती:

तुम्ही आमच्या कॉल सेंटरशी, 1800-103-2977 (टोल फ्री) या क्रमांकावर संपर्क साधू शकता

आम्हाला, www.equitasbank.com येथे भेट द्या

ईमेल: customerservice@equitasbank.com